

१३ ऑक्टोंबर, हा दिवस आपत्ती निवारण  
दिवस म्हणून साजरा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग ( आपत्ती व्यवस्थापन प्रभाग),  
शासन परिपत्रक क्रमांक आव्यप्र २०१७/प्रक्र. २०७/ आव्यप्र-१  
मंत्रालय, मुंबई - ४०००३२  
दिनांक :- ८ सप्टेंबर, २०१७

**वाचा :-** राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पाचे पत्र क्रमांक ०२/१७६/ओपीएस/२०१७,  
दिनांक ३१.०८.२०१७

**प्रस्तावना :-**

१३ ऑक्टोंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभर हा दिवस आपत्ती धोके निवारणाविषयी जनजागृती करून व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवून साजरा केला जातो .

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांना हा दिवस राज्यांमध्ये निरनिराळे आपत्ती निवारण विषयक उपक्रम घेऊन व रंगीत तालिम (Mock Drill) राबवून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दिनांक १३ ऑक्टोंबर २०१७ रोजी संबंधीत जिल्हा प्रवण असलेल्या आपत्ती विषयी रंगीत तालीम राबविण्यात यावी असे निर्देश राज्यांना देण्यात आलेले आहेत.

मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक २४ ऑगस्ट २०१७ रोजी झालेल्या बैठकीमध्ये या वर्षापासून दरवर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये व राज्य पातळीवर दिनांक १३ ऑक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात यावा व सर्व जिल्ह्यांमध्ये या दिवशी रंगीत तालीम घेण्यात यावी आणि घेतलेल्या रंगीत तालीमचा अहवाल हा १३ ऑक्टोंबरच्या नंतरच्या १ आठवड्याच्या आत शासनास सादर करावा असा निर्णय झालेला आहे. त्यानुसार सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**परिपत्रक :-**

संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर दर वर्षी १३ ऑक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

आपत्ती धोके निवारण दिवस या वर्षी पहिल्यांदाच साजरा करण्यात येत असल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १३ ऑक्टोंबर या कालावधीत आपत्ती धोके निवारण उपक्रम राबविण्यात यावे. त्याचप्रमाणे रंगीत तालीम आयोजित करून दिनांक १३ ऑक्टोंबर हा दिवस साजरा करण्यात यावा. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये या आठवड्यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाटय इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

शाळा / कॉलेजना या काळात सुट्ट्या / परीक्षा असल्यास सुट्ट्या / परीक्षा संपल्यानंतर वरील कार्यक्रम राबविण्यात यावेत.

आपत्तीशी संबंधित शासकीय विभाग उदा. गृह, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा, सहकार, नगर विकास, महानगरपालिका व इतर विभागांनी देखिल रंगीत तालीम व जागरूकता कार्यक्रम त्यांच्या कार्यालयात आयोजित करावेत.

सर्व जिल्हाधिका-यांनी त्यांचा जिल्हा ज्या आपत्तींना प्रवण आहे त्याला प्राधान्य देऊन त्याबाबत वरील प्रमाणे कार्यवाही करावी.

आपत्ती व्यवस्थापन प्रभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तरित्या राज्यस्तरावर हा कार्यक्रम मंत्रालय व नवीन प्रशासन भवन मध्ये आयोजित करावा.

या साठी होणारा खर्च राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वितरित केलेल्या आणि सर्व जिल्हयांना उपलब्ध करण्यात आलेल्या निधीतून करण्यात यावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०१७०९०८१७०४३५८२१९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सांक्षिकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

( श्रीरंग घोलप )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मा. राज्यपालांचे अपर मुख्य सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) सर्व मंत्रालयीन विभागांचे आस्थापना सहसचिव/उपसचिव,
- ५) महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे
- ६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ७) विभागीय आयुक्त (सर्व)
- ८) जिल्हाधिकारी (सर्व)
- ९) कमांडंट, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सदुंबरे, पुणे
- १०) कमांडंट, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे, नागपूर.
- ११) निवड नस्ती